



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १२७ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
गुरुवार, दि.१९ सप्टेंबर, २०१९ दुपारी ०३:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १२७ वी बैठक गुरुवार, दि.१९ सप्टेंबर, २०१९ रोजी दुपारी ०३:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
५)	डॉ. व्ही. बी. पाटील	सदस्य
६)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
८)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
९)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
१०)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
११)	श्रीमती मंकणी एन.एस.	सदस्या
१२)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१३)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१४)	डॉ. श्रीमती सुरैय्या शेख	सदस्या
१५)	डॉ. एस. आर. कोकरे - संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१६)	सीए श्रेणीक शहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१७)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य सचिव

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

डॉ. मृणालिनी फडणवीस, मा.कुलगुरु यांचे चीन येथे होणाऱ्या भारतीय व चायनीज विद्यापीठ परिषदेत सहभागी होण्यासाठी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच श्री ए. के. आवळे यांचे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण व रशियातील दोन दिवसीय जागतिक मातंग परिषदेत सहभागी होण्यासाठी निवड झाल्याने अभिनंदन करण्यात आले.

अनुपस्थिती:

प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे व श्री. ए. के. आवळे यांनी यांनी पत्राद्वारे / दुरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन मान्यता देण्यात आली. तसेच डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २७ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव २७ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

पान क्र.१४ वर ठराव क्र.७ (५) मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.
पूर्वीचा ठराव
विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे एका जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक हे पद रद्द करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.
दुरुस्त केलेला ठराव
विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे एका जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक हे पद रिक्त ठेवण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.
पान क्र.२२ वर शेवटच्या वाक्यामध्ये राष्ट्रगीतानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने नंतर "सर्वांचे आभार मानून" या वाक्याचा समावेश करण्यात आला.

[०२] महाविद्यालय, विद्यार्थी व इतर संबंधितांच्या चुकांमुळे (अध्यादेश ७ मध्ये नमुद केलेले) जर निकालामध्ये दुरुस्ती करावी लागल्यास अशा दुरुस्तीसाठी आकारले जाणारे शुल्क वाढविण्याच्या संदर्भात दि.२६/०६/२०१९ रोजी टिपणी अन्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: महाविद्यालय, विद्यार्थी व इतर संबंधितांच्या चुकांमुळे (अध्यादेश ७ मध्ये नमुद केलेले) निकालामधील दुरुस्तीसाठी महाविद्यालय किंवा विद्यार्थी यांच्याकडून प्रचलित पध्दतीनुसार रु.१००/- शुल्क आकारले जात होते. तसेच निकालातील गुणांची दुरुस्ती अध्यादेश (Ordinance ७) नुसार करण्यात येते. अध्यादेश ७ खालीलप्रमाणे आहे.

Due to Errors: In any cases where it is found that the result of an examination has been affected by errors, the controller of examinations shall have power to amend such result manners as shall be in accordance with the true position and to make such declaration as is necessary with the approval Vice-Chancellor / Pro-Chancellor, provided the errors are reported / detected within 6 months from the date of declaration of result. Errors detected thereafter shall be placed before the Board of Examination.

Error Means :

- 1) Error in Computer /data entry printing or programming and the like.
- 2) Clerical error, manual or machine in totaling or entering of marks on ledger / register.

Error due to negligence or ever sight of examiner or any other person connected with evaluation, moderation and result preparation

सदर शुल्क वाढविण्याची बाब दि.२३/०६/२०१९ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीसमोर सादर केली असता सदर मंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित केले आहे.

ठराव: महाविद्यालय, विद्यार्थी व इतर संबंधितांच्या चुकांमुळे (अध्यादेश ७ मध्ये नमुद केलेले) जर विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये दुरुस्ती करावी लागल्यास अशा दुरुस्तीसाठी प्रती दुरुस्ती रु.१००/- घेण्याचे सर्वानुमते ठरले.

सबब, उपरोक्तप्रमाणे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: सदरचा विषय सविस्तर माहिती घेवून पुनश्च: सादर करावा असे ठरले.

[०३] सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता E-Transcript & E-Verification शुल्क परीक्षा व मूल्यमापन मंडळाने निश्चित केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाचे विद्यार्थी विविध कारणास्तव उदा. परेदशातील अभ्यासक्रमास प्रवेश, विविध संस्थामध्ये शिक्षणासाठी प्रवेश, नोकरी इ. साठी गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र पडताळणी Transcript व Verification साठी अर्ज सादर करतात. सन २०१५ या वर्षापासून E-Transcript व E-Verification या सुविधाबाबत Truecopy Credentials या संस्थेशी झालेल्या करारानुसार खालील प्रमाणे शुल्क आकारले जात होते.

सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांकडून खालीलप्रमाणे शुल्क आकारले जात होते.

Parameter	Charges	Solapur University	Truecopy	Remark
Transcript Application Fee	1120	920	200	This is one time fee.
Per E-Transcript Delivery	1300	400	900	This include electronic delivery to the destination university.
Paper Copy	700	400	300	Truecopy does printing, attestation and courier the pack to student's address in India.
Per DHL Delivery	1800	400	1400	This include delivery via DHL to the destination university.

For Verification

Parameter	Charges	Solapur University	Truecopy	Remark
Verification Fee	1000	500	500	Approved verification report is sent to Verifier / Employer on email

सादर कराराची मुदत दि.१३/०७/२०१९ रोजी संपणार होती. तदनंतर ही प्रक्रिया एम.के.सी.एल. यांच्यामार्फत राबविण्यात येणार होती. एम.के.सी.एल. यांच्यामार्फत प्रक्रिया कार्यान्वित करण्यापूर्वी उक्त प्रमाणे सुधारीत शुल्क निश्चित करणे आवश्यक होते.

शुल्क निश्चिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून करुन घेणे आवश्यक असल्याने, प्रस्तुत प्रकरण दि. २३/०७/२०१९ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ समिती समोर विषय क्र. २५ अन्वये विचारार्थ सादर करण्यात आले होते. सादर समितीने ठराव क्र. २५ नुसार खालील प्रमाणे सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता Transcript & Verification शुल्क खालीलप्रमाणे निश्चित केलेली आहे. सोबत संदर्भित ठराव जोडलेला आहे.

Parameter	Charges	Remark
Transcript Application Fee	1120	This is one time fee.
Per E-Transcript Delivery	1300	This include electronic delivery to the destination university.
Paper Copy	700	---

For Verification

Parameter	Charges	Remark
Verification Fee	1000	Approved verification report is sent to Verifier / Employer on email

सबब सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता E-Transcript & E-Verification शुल्क परीक्षा व मूल्यमापन मंडळाने उक्तप्रमाणे निश्चित केल्याची बाब माहितीस्तव.

ठराव: सदरचा विषय सविस्तर माहिती घेवून पुढील बैठकीमध्ये पुनश्च: सादर करावा असे ठरले.

[०४] प्रस्तुत विद्यापीठात कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार सहाय्यक तंत्रज्ञान / उपकरणे विद्यापीठ फंडातून उपलब्ध करून देण्याची बाब व सदर उपकरणे खरेदी करणेकामी झालेल्या खर्चाची रक्कम प्रतिपूर्तीसाठी मागणी करण्यासाठीचा प्रस्ताव शासनास पाठविण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सहाय्यक तंत्रज्ञान / उपकरणे उपलब्ध करून मिळणेबाबत प्रशासनास विनंती केली आहे.

अ. क्र.	प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	दिव्यांगाचे प्रकार व टक्केवारी	मागणी केलेल्या सहाय्यक तंत्रज्ञान / उपकरणे
१)	श्री. काले महादेव कोंडीबा	प्रयोगशाळा सहाय्यक	अस्थिव्यंग ५४%	स्कुटर वुईथ
२)	श्री. शेख सलीम अ. रहीमान	कनिष्ठ लिपिक	अस्थिव्यंग ५९%	अॅडप्शन
३)	श्री. शिंदे गणेश खंडू	शिपाई	अस्थिव्यंग ५८%	

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे पत्र क्र.अपंग-२०११/प्र.क्र.१/२०११/आस्था-२, दि.२०/०५/२०१३ अन्वये शासकीय / निमशासकीय सेवेत नियुक्त झालेल्या / होणाऱ्या अंध / क्षीणदृष्टी / मुकबधीर व अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान / उपकरणे उपलब्ध करून देणेबाबतचे शासन निर्णय क्र. अपंग-२०१२/प्र.क्र.३२/अ.क.-२, दि.१६/०५/२०१३ नुसार दिनांक ०३/०६/२०११ व २०/०७/२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या पुरवठादारांच्या यादीसह दिनांक ३१/०३/२०१४ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे व त्यांच्या आस्थापनेवरील अपंग कर्मचाऱ्यांना पुरवावयाची उपकरणे त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून पुरवठादार/उत्पादक यांचेकडून थेट पध्दतीने खरेदी करण्याबाबत नमूद केले आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शा.नि. क्र.अपंग-२०१२/प्र.क्र.३२/अ.क्र.२, दि.०८/०२/२०१३ मधील अ.क्र.१(क) मध्ये स्कुटर वुईथ अॅडप्शन उपकरणाची किंमत रु.५०,०००/- पेक्षा जास्त असल्यास विभागाने / कार्यालयाने अपंगाकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीनुसार रु.५०,०००/- मंजूर करावी व उर्वरित रक्कम मागणीधारक कर्मचाऱ्यास वाहन अग्रीम (Vehicle Advance) या स्वरूपात मंजूर करावे व सदर वाहन अग्रिमाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांकडून समान हप्त्यात वसूल करावी असे नमूद केलेले आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठात कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार सहाय्यक तंत्रज्ञान / उपकरणे विद्यापीठ फंडातून उपलब्ध करून देण्याची बाब व सदर उपकरणे खरेदी करणेकामी झालेल्या खर्चाची रक्कम प्रतिपूर्तीसाठी मागणी करण्यासाठीचा प्रस्ताव शासनास पाठविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठरावः प्रस्तुत विद्यापीठात कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार सहाय्यक तंत्रज्ञान / उपकरणे विद्यापीठ फंडातून उपलब्ध करून देऊन व सदर उपकरणे खरेदी करणेकामी झालेल्या खर्चाची रक्कम प्रतिपूर्तीसाठी मागणी करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] देशाबाहेरील परीक्षकांना पीएच. डी. शोधप्रबंध मूल्यमापनाचे मानधन निश्चित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रचलित पध्दतीनुसार पीएच.डी. शोधप्रबंध संशोधक विद्यार्थ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर मूल्यमापनासाठी महाराष्ट्रातील एक व महाराष्ट्राबाहेरील एका परीक्षकाकडे पाठविण्यात येतात. प्रबंध मूल्यमापनासाठी परीक्षकांना रु.१,५००/- व मार्गदर्शक यांना रु.५००/- मानधन देण्यात येते. तथापि, नवीन पध्दतीनुसार पीएच.डी. शोधप्रबंध मूल्यांकनासाठी देशाबाहेरही पाठविले जाणार आहेत. देशाबाहेरील परीक्षकांना पीएच.डी. शोधप्रबंध मूल्यमापनासाठी किती मानधन देण्यात यावे याबाबतचा उल्लेख दिसून येत नाही. त्यामुळे सदरील मानधन निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच देशाबाहेरील परीक्षकांना मानधन हे डॉलर चलनामध्ये द्यावे लागणार आहे. सदरील बाब मूल्यमापनाशी निगडित असल्यामुळे परीक्षा व मूल्यमापन मंडळासमोर विचारार्थ ठेवावी लागेल व नंतर व्यवस्थापन परिषदेसमोर विचारार्थ सादर करावी लागेल. तथापि, सद्यःस्थितीत परीक्षा मंडळाची बैठक नियोजित नसल्यामुळे महाराष्ट्र विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु महोदयांनी प्राप्त अधिकारात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे वतीने मान्यता दिलेली आहे. सदरील विषय व्यवस्थापन परिषदेसमोर विचारार्थ ठेवण्यात येईल व नंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे माहितीस्तव सादर करण्यात येईल.

सबब, देशाबाहेरील पीएच. डी. शोधप्रबंध परीक्षकांना मानधन निश्चित करणेची व सादर मानधन डॉलर चलनामध्ये देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: देशाबाहेरील पीएच. डी. शोधप्रबंध परीक्षकांना मूल्यमापनासाठी US \$१०० (शंभर अमेरिकन डॉलर) मानधन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकारले जाणारे शुल्क व दंड योग्य ते आकारणेची बाब विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी खालील ठराव मांडण्यासाठी त्यांची सूचना पाठविली होती.

"पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकारले जाणारे शुल्क तसेच विहित कालावधीत प्रोग्रेस रिपोर्ट सादर न केल्यास, पात्रता वेळेत सादर केलेली नसल्यास आकारला जाणारा दंड अवाजवी असल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे. त्यामुळे त्यांना आकारले जाणारे शुल्क व दंड योग्य ते आकारले जावे अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करत आहे".

त्यास अनुसरून दि.३० एप्रिल २०१९ रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत क्र.५ अन्वये खालीलप्रमाणे ठराव झालेला आहे.

ठराव - सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ एस.के.शिंदे यांनी अनुमोदन दिले.

त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

अधिसभेत झालेल्या वरील ठरावानुसार पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकारले जाणारे शुल्क व दंड योग्य ते आकारणेची बाब विचारार्थ).

ठराव: पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क व दंड आकारण्यास खालीलप्रमाणे सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ. क्र.	तपशील	कालावधी	दंडाची सुधारित केलेली रक्कम
१	सहामाही प्रगती अहवाल	सहा महिने	रु.१,०००/- (Per Term per Progress Report)
२.	पीएच.डी शुल्क	वार्षिक (जानेवारी/जुलै)	प्रत्येक सत्रासाठी रु.३,०००/- दंड

[०७] संलग्नित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या काही महाविद्यालयातील शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफच्या मान्यतेमध्ये दुरुस्ती निदर्शनास आल्याने त्या महाविद्यालयातील शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफमध्ये केलेल्या दुरुस्त्या मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि. ०४/०६/२०१९ व दि. १९/०६/२०१९ रोजी विद्यापीठामध्ये चेंजेस इन स्टाफ समितीची बैठक पार पडली. संलग्नित २७ महाविद्यालयांकडून विविध विद्याशाखा अंतर्गत नवीन नियुक्ती, संस्था अंतर्गत बदली आणि पदोन्नती झालेल्या ११४ शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफ मान्यतेकरिता प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ६२ अन्वये विद्यापीठ Common Statutes आणि Ordinance अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याने, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या Ordinance framed under the provisions of the Act, १९७४ मधील दंडक ९ (a) प्रमाणे चेंजेस-इन-स्टाफची समिती गठित करण्यात आली आहे. गठित समितीने प्रस्तावांची छाननी केल्यानंतर दि. १६/०७/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये चेंजेस इन स्टाफच्या मान्यतेचा ठराव झालेला आहे. परंतु दि. ०९/०८/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणीन्वये मा. प्र-कुलगुरु महोदयांनी खालील महाविद्यालयातील शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफमधील दुरुस्त्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सादर करण्याबाबत सांगितले आहे.

- १) संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर
- २) वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर
- ३) कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर
- ४) श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शी
- ५) मारुतीराव हरिराव महाडिक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, मोडनिंब

तसेच सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील कार्यरत प्रा.मासाळ ए.आर. यांचा प्राध्यापक पदासाठी चेंजेस इन स्टाफ मान्यतेसाठी प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. परंतु प्रा.मासाळ ए. आर. यांचे सहयोगी प्राध्यापक पदाची विद्यापीठ मान्यता पत्र आणि सहयोगी प्राध्यापक पदाचे चेंजेस इन स्टाफ नाही. याबाबत त्यांना विद्यापीठ पत्राद्वारे कळविण्यात आले होते. परंतु त्यांनी विद्यापीठ मान्यता पत्र आणि चेंजेस इन स्टाफचे पत्र नसल्याचे तोंडी सांगितले. सबब, प्रा. मासाळ ए. आर. यांच्या प्राध्यापक पदाच्या चेंजेस इन स्टाफच्या मान्यतेबाबत विचारार्थ).

ठराव: सदरचा विषय पुढील बैठकीमध्ये सविस्तर माहितीसह पुनश्च सादर करावे असे ठरले.

[०८] विद्यापीठामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने बसविण्यात आलेल्या १५० केव्हीए सोलार जनरेशन सिस्टीमसाठी ५ वर्षांपर्यंत SCDCL दर करार करून घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने १५० केव्हीए सोलापूर जनरेशन सिस्टीम बसविण्यासाठी ५ वर्षांपर्यंत SCDCL दर करार करणे सदर करारातील अट क्र.७ मधील ७.१ प्रमाणे सुरुवातीच्या ६ महिन्याची ६५% रक्कम रु.५,९६,७००/- इतकी अग्रीम म्हणून परतावा स्वरूपात अदा करणेबाबत कळविले होते. त्यानुसार दि.०६/१२/२०१८ रोजीच्या ठराव क्र.३५ अन्वये व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेली आहे.

दिनांक २०/०८/२०१९ रोजी SCDCL कंपनीने SCDCL च्या करार पत्रातील अट क्र.७ मधील ७.१ मधील सुरुवातीच्या ६ महिन्याची ६५% रक्कम रु.५,९६,७००/- इतकी अग्रीम म्हणून परतावा स्वरूपात अदा करणे ही अट रद्द केलेली असून सोलार सिस्टीम बसविण्यात आल्यानंतर ५ वर्षांपर्यंत सोलार सिस्टीममधून प्रती महिना जनरेट होणाऱ्या युनिटचे ६५% रक्कम आदा करण्यासाठी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांच्यासोबत करार करून घेण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने बसविण्यात आलेल्या १५० केव्हीए सोलार जनरेशन सिस्टीमसाठी ५ वर्षांपर्यंत सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (SCDCL) यांच्यासोबत दर करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०९] शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र. १५८ (२.१) अ.क्र. ii, v व vi नुसार विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयीन शिक्षक व महिला प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गातील रिक्त झालेल्या "विशेष कक्ष स्थायी समिती" सदस्यांच्या नामनिर्देशनाची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कल्याणासाठी व त्यांना नियमानुसार असलेल्या विशेष सवलती योग्य प्रकारे उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने विद्यापीठात विशेष कक्ष स्थायी समितीचे गठन होते.

त्याअनुषंगाने शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र.१५८ (२.१) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या दि.१३ एप्रिल, २०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.१५ पारित ठरावानुसार अ.क्र. ii, v व vi नुसार नामनिर्देशित केलेल्या सदस्याप्रमाणे दि.०१/०१/२०१८ ते दि.३१/१२/२०२० या तीन वर्षांच्या कालावधीसाठी विशेष कक्ष स्थायी समिती गठीत करण्यात आलेली आहे.

तथापि, सदर सदस्यांमधील अ.क्र. ii, v व vi नुसार खालील संवर्गातील नामनिर्देशित झालेली पदे रिक्त झालेली आहेत.

अ क्र	संवर्ग	सदस्यांची नावे	रिक्त होण्याचे कारण	पर्यायी नामनिर्देशन
ii	२-३ विद्यापीठ प्राध्यापक संवर्गामधून	प्रा. व्ही. बी. घुटे	प्रस्तुत विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झालेली असल्याकारणाने रिक्त	
v	१-२ महाविद्यालयीन शिक्षक संवर्गामधून	डॉ. चांगदेव कांबळे	विद्यापीठ परिक्षेत्राबाहेर बदली झालेली असल्याकारणाने रिक्त	
vi	२ महिला प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गामधून	श्रीमती अर्चना साळुंखे	हे मागील बैठकीस गैरहजर होते. तसेच ते सध्या कार्यालयास येत नसल्याचे दिसून येते.	

उपरोक्तप्रमाणे संवर्गानुसार सदस्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाने वरीलप्रमाणे नामनिर्देशन केलेले पद सद्यःस्थितीत रिक्त झालेले असल्याने यांच्याऐवजी वरील संवर्गातील सदस्यांचे नामनिर्देशन होवून मिळणे आवश्यक आहे.

तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.२६ मार्च, १९८८ च्या पत्रानुसार शक्यतोपर्यंत या समितीवर अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीचे पुरेसे प्रतिनिधीत्व असणे आवश्यक आहे.

सबब, शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र. १५८ (२.१) अ.क्र. ii, v व vi नुसार विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयीन शिक्षक व महिला प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गातील रिक्त झालेल्या "विशेष कक्ष स्थायी समिती" सदस्यांच्या नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठराव: शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र. १५८ (२.१) अ.क्र. ii, v व vi नुसार विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयीन शिक्षक व महिला प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गातील रिक्त झालेल्या "विशेष कक्ष स्थायी समिती" सदस्यांचे खालीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यात आले.

अ. क्र.	संवर्ग	नामनिर्देशन
ii	२-३ विद्यापीठ प्राध्यापक संवर्गामधून	प्रा. डॉ. जी. एस. कांबळे
v	१-२ महाविद्यालयीन शिक्षक संवर्गामधून	डॉ. बी. एन. आदटराव
vi	२ महिला प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गामधून	प्रलंबित ठेवण्यात यावे असे ठरले.

[१०] अधिसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर कार्यालयाने तयार केलेली उत्तरे व सदरची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्यांनी दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी होणाऱ्या बैठकीकरिता प्रश्न पाठविलेले आहेत. सदर प्रश्नांची उत्तरे कार्यालयाने तयार केलेली आहेत. २०१९ चा एकरूप परिनियम क्रमांक ४ मधील ६(१३) नुसार कार्यालयाने तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे अंतिम करावी लागणार आहेत. तसेच २०१९ चा एकरूप परिनियम क्रमांक ४ मधील ६ (१६) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने पदनिर्देशित केलेल्या सदस्यांकडून प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत.

सबब, अधिसभेच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर कार्यालयाने तयार केलेली उत्तरे व सदरची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोबत जोडल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे दुरुस्त करण्यात आली व अधिसभेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
प्रश्नोत्तरे

अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न व त्यावर विद्यापीठ प्रशासनाने तयार केलेली उत्तरे

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
प्रा. डॉ. एम. बी. देशमुख		प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी
१	How many projects are sanctioned for PAH Solapur University after accreditation and how many depts. are DST (FIST) recognized?	To P. A. H. Solapur University 07 projects were sanctioned after accreditation. At present none of the Department is recognized under DST (FIST).
२	How many research papers published by PAH solapur University since last accreditation? Whether PAH Solapur University has made special efforts for Campus placements. If so, how many placements have been done during last academic year 2018-19?	Academic year
		No. of Reserech papers
		2015-16
		2016-17
		2017-18
		2018-19
		Total
		199
		Yes, total 42 placements have been done during last academic year 2018-19.
३	University has started several P. G. centers at the different colleges. Is there any feedback mechanism to check the quality assessment?	Yes, Internal & External Academic & Administrative Audit (AAA) & student feedback are taken for improvement of quality education as a feedback mechanism.
श्री. ए. बी. संगवे		डॉ. एच. के. आवताडे
४	ऑक्टोंबर २०१९ मध्ये होणाऱ्या विद्यापीठाच्या लेखापरीक्षा ५ सत्रात होणार आहेत हे खरे आहे का?	नाही.
५	प्रवेश व परीक्षा यांचे नियोजन करण्यासाठी पात्रता विभाग, एम. के. सी. एल. व परीक्षा विभाग आणि सर्व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक १२ वी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर घेणे शक्य नाही का?	बैठक घेता येणे शक्य आहे.
६	विद्यापीठात भरण्यात येणारे सर्व शुल्क विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड असताना व रक्कम बरोबर येत असताना परत सर्व विभागाची सही घेण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना का त्रास दिला जातो?	महाविद्यालयाकडून भरण्यात येणारी शुल्क ही बरोबर आहे का, विलंब शुल्काचा समावेश आहे का याची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी विद्यापीठाच्या विविध विभागाकडून स्वाक्षरी घेतली जाते व संबंधित महाविद्यालयाकडे विद्यापीठाची विविध शुल्काची रक्कम ही प्रलंबित असल्याची देखील पडताळणी व खातरजमा केली जाते. यामुळे संबंधित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास देण्याचा हेतू नाही.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	श्रीमती आर. ए. महागावकर	श्रीमती एन. एस. मंकणी
७	विद्यापीठाच्या “कमवा व शिका” या योजनेअंतर्गत अद्याप किती विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते? त्यातील किती विद्यार्थ्यांना आपण काम दिलेले आहे? ज्या विद्यार्थ्यांने काम मागितले त्या प्रत्येकास काम दिले जाते का?	कमवा शिका या योजनेअंतर्गत सर्व संकुलाकडून एकूण ९३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी एकूण २७ नविन विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच एकूण ५ विद्यार्थ्यांना राखीव ठेवण्यात आले असून राखीव ५ विद्यार्थ्यांना संकुलाच्या मागणीनुसार वर्ग करण्यात येणार आहेत. सर्व संकुलाकडील त्याच्या संकुलातील कामाचा आराखडा व त्यासाठी लागणारी संख्या मागणीनुसारच विद्यार्थी संकुलाकडे वर्ग करण्यात येत असतात.
	कु. एस. जे. मोहिते-पाटील	श्रीमती एन. एस. मंकणी
८	आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये प्रवेश देण्यासाठी काय उपाय योजना केल्या आहेत तशी व्यवस्था उपलब्ध केली आहे काय?	आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसर संकुलातील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासंदर्भात माहिती होण्याच्या उद्देशाने प्रथमच विद्यापीठाचे पी. जी. प्रवेशाची जाहिरात The Indian Express आणि Association of Indian University च्या University News मध्ये दिली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने संगणकशास्त्र संकुलात पहिल्यांदाच परदेशातील विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला आहे. (पान क्र.१० ते ११)
	श्री. एस. टी. सरवदे	डॉ. बी. एन. आदटराव
९	परीक्षा प्रमाद समितीच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल सदर समितीने व्यवस्थापन परिषद सदस्य कु. अश्विनी चव्हाण यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीबाबत विद्यापीठ प्रशासनाने कोणती कार्यवाही केली आहे?	तक्रार प्राप्त झालेली असून चौकशी सुरु आहे.
१०	सन २०१८-१९ व २०१९-२० यावर्षात क्रीडा व विद्यार्थी कल्याण विभागामार्फत विद्यार्थी व प्राध्यापकांना दिल्या जाणाऱ्या ब्लेझरचे टॅंडर विद्यापीठाच्या खरेदी समितीमधील सदस्यांच्या रक्त संबंधातील व्यक्तीस दिले आहे काय?	विद्यापीठाची खरेदी प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या दि.०१/१२/२०१६ रोजीची शासन निर्णय तसेच समान लेखा संहिता यामधील नियमांचे पालन करून केली जाते. त्यामध्ये कोणतेही नातेसंबंध पाहिले जात नाहीत.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर		
प्रा. डॉ. जी. डी. बिराजदार		प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे		
११	Research Seed Money संदर्भात या वर्षी किती प्रस्ताव आले होते व त्यांची विषय निहाय माहिती काय आहे?	अ.क्र.	विषय	एकूण प्रस्तावांची संख्या
		१	मराठी	३
		२	हिंदी	४
		३	इंग्रजी	३
		४	कन्नड	२
		५	इतिहास	१
		६	इतिहास आणि पुरातत्वशास्त्र	१
		७	राज्यशास्त्र	१
		८	मानसशास्त्र	२
		९	अर्थशास्त्र	५
		१०	प्राणीशास्त्र	२
		११	रसायनशास्त्र	३
		१२	पदार्थविज्ञान	५
		१३	वनस्पतीशास्त्र	१
		१४	सूक्ष्मजीवशास्त्र	१
		१५	संख्याशास्त्र	१
		१६	गणित	१
		१७	बायोटेक्नॉलॉजी	१
		१८	फार्मसी	५
		१९	भूगोल	३
		२०	पर्यावरणशास्त्र	१
		२१	इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग	१
		२२	इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग	३
		२३	कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग	५
		२४	मेकॅनिकल इंजिनिअरींग	६
		२५	सिव्हिल इंजिनिअरींग	२
		२६	वाणिज्य	३
		२७	शिक्षणशास्त्र	१
		२८	शारिरीक शिक्षणशास्त्र	१
		२९	ग्रंथालयशास्त्र	३
		एकूण		७१
१२	Ph. D. संशोधक मार्गदर्शक पदासाठी Ph. D. धारण केल्यापासून किमान तीन वर्षांची अट कोणत्या नियम व कायदानुसार केली आहे?	कायदानुसार अशी तरतूद दिसून येत नाही. तथापि, दि.११/१२/२००८ रोजी झालेल्या विद्या परिषद बैठकीतील ठराव क्र.४० (९) अन्वये याबाबतच्या सुधारीत नियमावलीस मान्यता देण्यात आलेली असून संशोधक मार्गदर्शक पदासाठीची अट त्यात नमूद करण्यात आलेली आहे. (पान क्र.१२ ते १५)		

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
१३	गेल्या तीन अधिसभेच्या बैठकांमध्ये सभागृहाने मंजूर केलेल्या ठरावांवर काय कार्यवाही केली आहे?	एप्रिल, २०१९ मध्ये झालेल्या अधिसभेचा कार्यवृत्तांत देण्यात आलेला आहे. वेळोवेळी अधिसभेच्या ठरावानुसार मंजूर झालेले ठराव पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. यांची सविस्तर कार्यवृत्तांत संबंधित विभागात पहावयास मिळेल.
प्रा. डॉ. टी. जे. फुलारी		प्राचार्य डॉ. के. ए. पांडे
१४	विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक पदाची नेमणूक प्रक्रिया कोणत्या कारणामुळे रखडली आहे?	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास सद्यस्थितीत संचालक, ज्ञानस्रोत केंद्र हे पद शासनाकडून मंजूर करण्यात आलेले नाही.
१५	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अंतर्गत कलम ५९ नुसार गठीत करण्यात आलेल्या "Board of Research" समितीतील सदस्यांची नावे कोणती आहेत व ते पात्र आहेत काय?	सदर समिती सदस्यांच्या नावाची यादी सोबत जोडली आहे. मा. कुलगुरुमहोदयांनी सदरील नावांचे नामनिर्देशन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार केलेले आहे. (पान क्र.१६ ते १८)
१६	शहरातील महाविद्यालयातील online प्रवेश प्रक्रिया राबविण्याची आवश्यकता होती काय?	होय. कारण दि.२१ मे, २०१९ रोजीच्या विषय क्र.१० (१३) वर विद्या परिषदेने पारित केलेल्या ठरावानुसार शहरातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक दि.२३/०५/२०१९ रोजी सकाळी ११:०० वा. मा. कुलगुरुमहोदया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत पदवी प्रथम वर्षाची वाणिज्य आणि सायन्स प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन घेण्याचे सर्वानुमते ठरले होते. (पान क्र.१९ ते २१)
श्री. जी. आर. धरणे		प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी
१७	परीक्षा विभागात सी. सी. टी. व्ही कॅमेरे कार्यरत आहेत का? सी. ओ. ई. च्या केबिनमध्ये दिसते का? पेपर तपासणी मध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो झाला आहे का? असल्यास तपशील द्यावा?	परीक्षा विभागात सी. सी. टी. व्ही कॅमेरे कार्यरत आहेत. तसेच संचालक यांच्या केबिनमध्ये दिसते. तसेच पेपर तपासणीचे काम परीक्षा विभागात चालत नाही.
१८	फेर तपासणीसाठी यावर्षी किती उत्तरपत्रिका आल्या? त्यात अभियांत्रिकी विभागाचे निकाल लागले का? नसल्यास त्याचे कारण काय व नसल्यास संबंधितावर कारवाई केली असल्यास तपशील द्यावा?	फेर तपासणीसाठी ३६०० इतक्या उत्तरपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत. अभियांत्रिकी विभागाच्या निकालाची प्रक्रिया सुरु आहे.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
श्री. ए. एम. शेख		श्रीमती एन. एस. मंकणी
१९	Centralised Purchase Committee महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार कोणत्या तरतुदीनुसार गठीत करण्यात आले आहे?	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (१) अन्वये समिती गठीत करण्यात आली आहे.
२०	अक्कलकोट महाविद्यालयातील पेपर फुटी प्रकरणी बहिस्थ पर्यवेक्षक यांच्यावर काय कारवाई केली आहे?	परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या शिफारशीनुसार सत्यता पडताळणी समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल अप्राप्त आहे.
२१	विद्यापीठातील खरेदीची प्रक्रिया कोणत्या पध्दतीने होते?	महाराष्ट्र शासनाच्या दि.०१/१२/२०१६ रोजीचे शासन निर्णय तसेच समान लेखा संहिता यामधील नियमांचे पालन करून विद्यापीठातील खरेदीची प्रक्रिया केली जाते.
श्री. एम. एस. डांगरे		प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे
२२	गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठ परिसरातील अनेक विषयांचे अभ्यासक्रम अद्यावत करण्यात आले नाहीत त्याचे कारण? व कधी करणार? उदा.- सामाजिकशास्त्र, इतिहास, इंग्रजी, राज्यशास्त्र इ.	विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून सर्व संकुलातील विषयांच्या पाठ्यक्रमात बदल करण्यात आला आहे. तसेच विद्यापीठ परिसरात सामाजिकशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र हे विषय शिकविले जात नाहीत. तर शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून एम. ए. इंग्रजी हा अधिविभाग भाषा व वाङ्मय संकुलातर्गत सुरु करण्यात आलेला आहे. इंग्रजी या विषयाचा पाठ्यक्रम महाविद्यालयातील पदव्युत्तर स्तरावर जो शिकविला जातो तसेच पाठ्यक्रम विद्यापीठ परिसरातील संबंधित अधिविभागात शिकविला जातो.
२३	पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांचे १०% पेक्षा जास्त गुण वाढले आहेत अशा परिस्थितीत पूर्वी पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांवर आजपर्यंत केली आहे का? नसल्यास कारण?	होय.
डॉ. सी. एस. चव्हाण		डॉ. बी. एन. आदटराव
२४	कॅस अंतर्गत ७ व्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे प्रोफेसर पदे महाविद्यालयीन स्तरावरील सहयोगी प्राध्यापकांकरिता देण्याकरिता प्रक्रिया कधी राबविली जाणार आहे?	कॅस अंतर्गत ७ वा वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे प्रोफेसर पदे महाविद्यालय स्तरावरील सहयोगी प्राध्यापकांकरिता देण्याकरिता कार्यवाही या विभागामार्फत सुरु आहे.
२५	मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केल्या गेलेल्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमास अधिसभा सदस्यांना आमंत्रित का केले गेले नाही?	भूमीपूजनाच्या कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार की नाही याबाबत अगदी आल्या दिवशी कार्यक्रमास काही तास शिल्लक असताना समजले. यामुळे कार्यक्रम नियोजनास फारसा वेळ शिल्लक नव्हता. तसेच सदर कार्यक्रमास उपस्थितीसाठी पासेस अनिवार्य होते. विद्यापीठ सभागृह क्षमतेनुसार मर्यादित प्रवेश देण्यासंबंधी पोलीसांनी सूचित केले होते. सबब, कार्यक्रमास केवळ विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि व्यवस्थापन परिषद सदस्य यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. मा. मुख्यमंत्री महोदय विद्यार्थी आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करणार असल्याने कार्यक्रमास प्रामुख्याने विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
२६	विद्यापीठातील प्राध्यापकांचे कॅस अंतर्गत करावयाचे प्रमोशन नुकत्याच झालेल्या महाविद्यालयीन प्राध्यापकांकरिता भरविलेल्या कॅम्पमध्ये का केले गेले नाही?	विद्यापीठातील प्राध्यापकांचे कॅस अंतर्गत करावयाचे प्रमोशनची कार्यवाही सुरु आहे.
श्रीमती पी. आर. नागणसुरे		प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी
२७	आपल्या विद्यापीठाशी संलग्नित नसलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सहभाग आपल्या नियतकालिकेच्या स्पर्धेत केला आहे काय? सहभाग केला असेल तर विद्यापीठ कायद्याच्या व परिनियमाच्या कोणत्या कलामानुसार केला आहे?	आपल्या विद्यापीठाशी संलग्नित नसलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सहभाग आपल्या नियतकालिकेच्या स्पर्धेत केला नाही.
२८	शिवछत्रपती रंभवन परिसरात असलेल्या आपल्या विद्यापीठाच्या उपकेंद्रात विद्यार्थीनीसाठी अभ्यासाची सोय वेगळी करण्यात आलेली नाही का? तसेच तिथे असलेल्या प्रसाधनगृहात स्वच्छता राखली जात नाही का?	अभ्यासकेंद्राकडे विद्यार्थीनीसाठी अभ्यासासाठी स्वतंत्र (वेगळी) सोय करण्यात आलेली आहे. तसेच तेथे असलेल्या प्रसाधनगृहात दिवसातून दोन वेळा स्वच्छता करण्यात येते.
श्री. एस. एम. गायकवाड		प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे
२९	राज्य क्रीडा महोत्सवासाठी गठीत केलेल्या फंड रेजिंग समितीची बैठक घेण्यात आली आहे काय?	राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या अनुषंगाने गठीत केलेल्या फंड रेजिंग समितीची बैठक दि.३१/०८/२०१९ रोजी दु.१:०० वा. आयोजित करण्यात आलेली आहे.
३०	परीक्षा विभागातील गोपनीय विभागात कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले आहेत काय?	आहे.
३१	विद्यार्थ्यांचे रिचेकींग व फोटो कॉपीसाठी किती दिवसाचा कालावधी निश्चित केला आहे?	अध्यादेश १०६ ब नुसार रिचेकींग व फोटोकॉपीसाठी अर्ज प्राप्त झालेपासून ६० दिवसाचा कालावधी, फोटोकॉपीसाठी अर्ज प्राप्त झालेपासून ०७ दिवसाचा कालावधी निश्चित केला आहे.
श्री. आर. एस. गायकवाड		प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे
३२	अपात्र अधिष्ठाता निवडी संदर्भात "सुटा" ने दिलेल्या पत्रावर काय कार्यवाही केली आहे?	तांत्रिक दृष्ट्या सदरचा प्रश्न संदिग्ध स्वरूपाचा आहे.
३३	"Words Maya Skills for Communications" या अभ्यासक्रमाला कोणत्या अभ्यासमंडळाने अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे?	अशा प्रकारचा अभ्यासक्रम नाही.
डॉ. एस. के. शिंदे		कु. ए. सी. चव्हाण
३४	मा. कुलगुरुमहोदया विद्यापीठात कुलगुरु या पदावर रुजू झाल्यापासून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) चा वापर किती व कोणकोणत्या कामासाठी केला आहे व त्याची निकड काय होती?	मा.कुलगुरु महोदय यांना जर तातडीची कार्यवाही करण्यासारखी निकडीची परिस्थिती आहे असे रास्त कारणांवरून किंवा विद्यापीठाच्या हितासाठी कोणतीही कार्यवाही करणे आवश्यक आहे असे वाटले तर ते महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) च्या आवश्यकतेनुसार वापर केलेला आहे. एखादा विशेष विषय सांगितल्यास किंवा दिनांक दिल्यास त्याबाबत माहिती देणे सोईस्कर होईल.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
३५	राष्ट्रीय सेवा योजना विभागात जिल्हा समन्वयक प्रा. काळदाते यांची निवड कोणत्या निकषांवर केली आहे व नियुक्तीवेळी ते निकष पूर्ण करत होते काय?	<p>राज्य संपर्क अधिकारी / विशेष कार्य अधिकारी, रासेयो मंत्रालय कक्ष, मुंबई यांचे कार्यालयाकडील दि.१२ मार्च, २००५ रोजीच्या पत्रान्वये रासेयो जिल्हा समन्वयक यांची निवड दि.०३/०८/२०१८ रोजीच्या मान्यतेनुसार करण्यात आली आहे.</p> <p>जिल्हा समन्वयक नियुक्तीबाबत रासेयो विभागाकडून प्राप्त करून घेतलेली अद्यावत माहिती खालीलप्रमाणे नमूद केलेली आहे.</p> <p>जिल्हा समन्वयक यांच्या नियुक्तीबाबत निकष माहिती करून घेण्यासाठी डॉ. अतुल साळुंके, राज्य संपर्क अधिकारी / विशेष कार्य अधिकारी, रासेयो मंत्रालय कक्ष, मुंबई यांच्याकडे दि.३१ ऑगस्ट, २०१९ रोजी दुपारी ०२:२६ वाजता प्र. संचालक यांनी भ्रमाणध्वनीवरून संपर्क केला व त्यांच्याकडे जिल्हा समन्वयक नियुक्तीच्या निकषाबाबत विचारणा केली त्यांच्याकडून सांगण्यात आले की, ज्यांची नियुक्ती आहे त्यांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये कमीत कमी तीन वर्षे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलेले असावे तसेच नियुक्ती वेळी त्यांनी उद्बोधन वर्ग पूर्ण केलेला असला पाहिजे.</p> <p>सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयक यांच्या नियुक्तीबाबत माहिती खालीलप्रमाणे (उपलब्ध कार्यालयीन रेकॉर्डनुसार)</p> <p>१) जिल्हा समन्वयक प्रा. नवराज काळदाते यांची नियुक्ती ०३ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या मान्यतेनुसार दि.०४ ऑगस्ट, २०१८ रोजी कार्यालयीन आदेश क्र.SOL/UTY/NSS/२०१८-१९/१६६६६ अन्वये केलेली आहे.</p> <p>२) नियुक्तीवेळी उद्बोधन वर्ग पूर्ण केलेला नव्हता तसेच नियुक्ती वेळी त्यांना कार्यक्रम अधिकारी म्हणून एक वर्षे कालावधी पूर्ण होता.</p> <p>हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर या महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून सन २०१७-१८ पासून आजतागायत काम करत आहेत.</p>
३६	राष्ट्रीय सेवा योजना विभागात संचालक (समन्वयक) म्हणून कोणाची निवड केली आहे?	<p>राष्ट्रीय सेवा योजना विभागात संचालक (समन्वयक) म्हणून डॉ. सरवदे गुणवंत मुकुंद यांची नामनिर्देशन आदेश क्र.PAHSUS/Estt/AO/२०१९/६७७८, दि.३१/०८/२०१९ अन्वये नियुक्ती करण्यात आलेली आहे.</p>

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	डॉ. टी. व्ही. शिंदे	श्रीमती एन. एस. मंकणी
३७	CAS अंतर्गत पदोन्नतीचे Camp लावण्यामध्ये दप्तर दिरंगाई होत आहे त्याची कारणे काय आहेत?	शैक्षणिक, संघोधन आणि विकास विभागाकडून शिक्षकांच्या मा. विभागीय सहसंचालक यांचे प्रतिनिधीचे नामनिर्देशन घेवून प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही चालू आहे.
३८	आपले विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठ अपघात विमा या योजनेत परताव्याचे किती प्रस्ताव आले आहेत?	सन २०१८-१९ या वर्षात विद्यार्थी अपघात मुत्युचे ७ पालक मृत्यांचा एक व मेडिकल खर्च खर्चाचा १ असे ९ विद्यापीठास प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
३९	विद्यापीठामध्ये प्राध्यापक हेगडी (संगणकशास्त्र विभाग) यांना प्राध्यापक पदावर नियुक्ती होत असताना UGC च्या तात्कालीन निकषांचे पालन केले आहे काय?	होय, डॉ. आर. एस. हेगडी यांची विद्यापीठाचे नियुक्ती आदेश क्र.SOL /SUS / Est/ २०११-१२ /६२४८, दि.१७/१०/२०११ अन्वये संगणकशास्त्र संकुलामध्ये सहयोगी प्राध्यापक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती आदेशाच्या अनुषंगाने डॉ. आर. एस. हेगडी हे दि.०१/०२/२०१२ रोजी सदर पदावर रुजू झाले आहेत. संबंधितांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३० जून, २०१० रोजीच्या अधिसूचनामधील नियमांचे व महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील तरतूदींचे पालन करुन विद्यापीठाचे कार्यालयीन आदेश क्र.SUS/Estt/CAS/२०१५/८०८९, दि.१६/१२/२०१५ अन्वये कॅस अंतर्गत दि.०१/०२/२०१५ पासून प्राध्यापक पदी पदोन्नती देण्यात आलेली आहे.

[१०(१३)] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिक्षेत्रातील सोलापूर शहरातील संलग्नित १३ महाविद्यालयाचे पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन केंद्रीय पध्दतीने विद्यापीठ स्तरावर राबविणेसाठी विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांनी याबाबत दिलेले निवेदन विद्या परिषदेच्या विचारार्थ.

विद्या परिषद	(१० (१३))
विषय क्रमांक	दिनांक :- 21 MAY 2019

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यापीठ स्तरावरून केंद्रीय पध्दतीने प्रवेश प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांचे निवेदन विद्यापीठास प्राप्त झाले आहे. निवेदनात केंद्रीय पध्दतीने विद्यापीठ स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविल्यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, प्रत्येक महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरणे त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही व बराच वेळ वाया जाणार आहे. प्रवेशात पारदर्शकता येईल अशी विनंती केलेली आहे.

यापूर्वी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून प्रायोगिक तत्वावर केंद्रीय प्रवेश पध्दतीने सोलापूर शहरातील १३ महाविद्यालयामधील बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी व बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजी भाग १ या अभ्यासक्रमाचे प्रवेश केंद्रीय पध्दतीने करण्याचे ठरले होते.

१. विद्यार्थी संघटनांचे व विद्यार्थ्यांचे पत्र.
२. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉलेजला फॉर्म भरायला लागणे व त्यासाठी आर्थिक बोजा विद्यार्थ्यांवर पडणे.
३. संपूर्ण जागा Online Process ने भरणे.

तथापि, शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यापीठ स्तरावर केंद्रीय पध्दतीने प्रवेश प्रक्रिया अमलबजावण्यासाठी विद्यार्थी संघटनानी व विद्यार्थ्यांचे निवेदन अवलोकनी घेवून व प्रवेशात पारदर्शकता येण्यासाठी वरील प्रवेशाबाबत येणा-या त्रुटीवर मात करून सोलापूर शहरातील १३ महाविद्यालयांचे पदवी प्रथम वर्षाचे १०० % (शासन निर्णयानुसार संस्थेकडे देण्यात येणाऱ्या जागा सोडून) प्रवेश हे केंद्रीय पध्दतीने विद्यापीठामार्फत ऑनलाईन राबविण्याची बाब विद्यापरिषदेच्या विचारार्थ).

ठराव:	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिक्षेत्रातील सोलापूर शहरातील संलग्नित १३ महाविद्यालयाचे पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन केंद्रीय पध्दतीने विद्यापीठ स्तरावर राबविणेसाठी सोलापूर शहरातील संलग्नित १३ महाविद्यालयातील प्राचार्यांची एकत्रित बैठक घेवून याबाबत निर्णय घ्यावा असे ठरले.
-------	---



विद्या परिषदेची ३८ वी बैठक मंगळवार, दि.२१/०५/२०१९ कार्यवृत्तांत

पान क्र.३२ /३८

ऑनलाईन पदवी प्रथम वर्षाच्या प्रक्रियेसंबंधी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तात

सोलापूर शहरातील संलग्नित महाविद्यालयाचे बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी. व बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजी या पदवी वर्गाच्या प्रथम वर्षाचे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मा.कुलगुरु महोदया यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील वरील पदवी वर्गाच्या महाविद्यालयांच्या प्राचार्य यांचे समवेत बैठक दि.२३/०५/२०१९ रोजी सकाळी ११:०० वा. संपन्न झाली. सदर बैठकीत खालील सन्मानीय कुलगुरु महोदया, प्र-कुलगुरु व प्राचार्य/प्राचार्या उपस्थित होते.

अ.क्र.	महाविद्यालयाचे नाव	पदनाम
१.	मा. डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु-अध्यक्ष	अध्यक्ष
२.	मा. प्रा. डॉ. शं. ई. पाटील, प्र-कुलगुरु	सदस्य
३.	मा. प्राचार्य, वालचंद महाविद्यालय, सोलापूर	सदस्य
४.	मा. प्राचार्य, छत्रपती शिवाजी नाईट महाविद्यालय, सोलापूर	सदस्य
५.	मा. प्राचार्य, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर	सदस्य
६.	मा. प्राचार्य, डी.बी.एफ.दयानंद कॉलेज, सोलापूर.	सदस्य
७.	मा. प्राचार्या, वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर	सदस्या
८.	मा. प्राचार्या, डी.ए.व्ही.वेलणकर कॉलेज, सोलापूर	सदस्या
९.	मा. प्राचार्य, हिराचंद नेमचंद कॉलेज, सोलापूर	सदस्य
१०.	मा. प्राचार्य, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला कॉलेज, सोलापूर	सदस्य
११.	मा. प्राचार्य, सोशल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सोलापूर	सदस्य
१२.	मा. प्राचार्य, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर	सदस्य
१३.	मा. प्राचार्य, संगमेश्वर रात्र महाविद्यालय, सोलापूर	सदस्य

अनुपस्थित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची नोंद घेण्यात आली.

१. मा. प्राचार्य, ए.आर. बुर्ला महिला महाविद्यालय, सोलापूर
२. मा. प्राचार्य, व्ही.जी. शिवदारे कला वाणिज्य व विज्ञान कॉलेज, सोलापूर
३. मा. प्राचार्य, युनियन एज्युकेशन सोसायटीचे महिला महाविद्यालय, सोलापूर

बैठकीच्या सुरुवातीस बैठकीचे अध्यक्ष मा. डॉ. मृणालिनी फडणवीस, पुअहोसोविसो यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व पदवी प्रथम वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंबंधी प्रास्ताविक केले. तद्नंतर खालीलप्रमाणे कामकाज झाले.

विषय क्रं.१ सोलापूर शहरातील संलग्नित महाविद्यालयाचे बी.ए,बी.कॉम, बी.एस्सी व बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजी या पदवी वर्गाच्या प्रथम वर्षाचे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब विचरार्थ सादर.

ठराव क्र. १ सोलापूर शहरातील संलग्नित महाविद्यालयातील बी.कॉम, बी.एस्सी व बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजी या पदवी वर्गाच्या प्रथम वर्षाचे केंद्रीय पध्दतीने ऑनलाईन प्रवेश करण्याचे सर्वानुमते ठरले सदर प्रवेश प्रक्रियेतून बी.ए. पदवी वर्गास ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[११(१)] शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी कंत्राटी सहायक प्राध्यापकांची तात्पुरती पदे संबंधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in Interview द्वारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १०३ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रीया पूर्ण केलेली बाब माहितीस्तव.

(टिपणी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरातील १) पदार्थविज्ञान संकुल, २) रसायनशास्त्र संकुल, ३) भूशास्त्र संकुल, ४) सामाजिकशास्त्र संकुल, ५) संगणकशास्त्र संकुल, ६) वाणिज्य व व्यवस्थापन संकुल, ७) भाषा व वाङ्.मय संकुल व ८) तंत्रज्ञान संकुल या संकुलांमध्ये मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे संबंधित संकुलातील सुरु असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या कार्यभाराचा आढावा घेवून, नियमित अध्यापकांचा कार्यभार वगळता उर्वरित कार्यभाराच्या अध्यापनाकरिता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १०३ मधील तरतूदीनुसार स्थानिक निवड समित्यांच्या बैठका विद्यापीठ कार्यालयात आयोजित करून Walk in Interview द्वारे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. स्थानिक निवड समितीच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता कंत्राटी सहायक प्राध्यापक या पदावर एकत्रित वेतनावर नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांचा सारांश सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आहे.

तसेच वाणिज्य व व्यवस्थापन संकुलांतर्गत एम. बी. ए. या अभ्यासक्रमास AICTE, नवी दिल्ली यांची शैक्षणिक वर्ष २०१९-२० या एका वर्षाकरिता मान्यता प्राप्त झाली आहे. एम. बी. ए. या अभ्यासक्रमाच्या अध्यापनाकरिता सहायक प्राध्यापक (तात्पुरते पद) अशी दोन अध्यापकांची नियुक्ती सहाय्या वेतन आयोगानुसार करण्यात आलेली आहे.

सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी कंत्राटी सहायक प्राध्यापकांची तात्पुरती पदे संबंधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in Interview द्वारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १०३ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रीया पूर्ण केलेल्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[११(२)] भाषा व वाङ्मय संकुल, पुअहोसोविसो अंतर्गत संकुलात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून एम. ए. पाली, प्राकृत व कन्नड या तीन विषयाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: मा. प्र. संचालक, भाषा व वाङ्मय संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून भाषा व वाङ्मय संकुलांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत व ऊर्दू या पाच भाषा विषयांचे पदव्युत्तर वर्ग सुरु करण्यात आले आहेत. मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून कन्नड, पाली व प्राकृत या तीन भाषा विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आले आहेत. तसेच अभ्यासमंडळे विभागामार्फत सदर तीन विषयांचे CBCS प्रणालीप्रमाणे अभ्यासक्रम तयार करुन घेण्यात आले आहेत.

विद्यापीठात कोणताही नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यापूर्वी प्रचलित नियमानुसार सदर बाब विद्यापीठाच्या विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सादर करुन सदर प्राधिकरणांच्या मान्यतेने नवीन अभ्यासक्रम सुरु करता येतात.

त्यानुषंगाने भाषा व वाङ्मय संकुलात पाली, प्राकृत, कन्नड हे विषय नव्याने नियमितपणे सुरु करण्यासाठी विविध प्राधीकरणात विषय ठेऊन मान्यता घेण्यासाठी संबंधित संकुलाने दि.१९/०७/२०१९ रोजी आस्थापना विभागास अंतर्गत कार्यालयीन टिपणी सादर केली असता, आस्थापना विभागाकडील दि.२२/०७/२०१९ रोजीच्या टिपणीवर मा. कुलगुरु महोदयांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून एम. ए. पाली, प्राकृत व कन्नड या तीन विषयाचे अभ्यासक्रम सुरु करणेसाठी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने मान्यता प्रदान केली आहे.

सदरचा विषय विद्या परिषदेच्या दि.२०/०८/२०१९ रोजीच्या बैठकीत माहितीस्तव व व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणेची बाब विचारार्थ ठेवली असता, त्यावर ठराव क्र.२१ अन्वये पुढील प्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे.

"महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी विद्या परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेऊन व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली."

सबब, भाषा व वाङ्मय संकुल, पुअहोसोविसो अंतर्गत संकुलात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून एम. ए. पाली, प्राकृत व कन्नड या तीन विषयाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: भाषा व वाङ्मय संकुल, पुअहोसोविसो अंतर्गत संकुलात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून एम. ए. पाली, प्राकृत व कन्नड या तीन विषयाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(३)] रसायनशास्त्र संकुल, पुअहोसोविसो अंतर्गत संकुलात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून M. Sc. - Medicinal Chemistry हा कोर्स नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस माहितीस्तव.

(टिपणी: मा. संचालक, रसायनशास्त्र संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठामध्ये मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून रसायनशास्त्र संकुलांतर्गत M. Sc. - Medicinal Chemistry हा कोर्स नव्याने सुरु करावयाचा होता. सदर कोर्ससाठी २० विद्यार्थी संख्या ठरविण्यात आली आहे. सदर कोर्स हा विद्यार्थ्यांना संशोधन व औद्योगिक क्षेत्रात वाव देणारा असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा सदर कोर्सकडे दिसून येत आहे. सदर कोर्स हा विद्यापीठाच्या पाच वर्षीय बृहत आराखडयात समाविष्ट असून, तो सन २०१९-२० पासून सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांची मान्यता आहे.

विद्यापीठात कोणताही नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यापूर्वी प्रचलित नियमानुसार सदर बाब विद्यापीठाच्या विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सादर करून सदर प्राधिकरणांच्या मान्यतेने नवीन अभ्यासक्रम सुरु करता येतात.

त्यानुषंगाने M. Sc. - Medicinal Chemistry हा कोर्स नव्याने सुरु करण्यासाठी विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेच्या विषय ठेऊन मान्यता घेण्यासाठी संबंधित संकुलाने दि.२४/०४/२०१९ रोजी आस्थापना विभागास पत्र सादर केले असता, आस्थापना विभागाकडील दि.२२/०७/२०१९ रोजीच्या टिपणीवर मा. कुलगुरु महोदयांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून M.Sc. - Medicinal Chemistry हा कोर्स नव्याने सुरु करणेसाठी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने मान्यता प्रदान केली आहे.

सदरचा विषय विद्या परिषदेच्या दि.२०/०८/२०१९ रोजीच्या बैठकीत माहितीस्तव व व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणेची बाब विचारार्थ ठेवली असता, त्यावर ठराव क्र.२० अन्वये पुढील प्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे.

"महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी विद्या परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेऊन व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली."

सबब, रसायनशास्त्र संकुल, पुअहोसोविसो अंतर्गत संकुलात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून M. Sc. - Medicinal Chemistry हा कोर्स नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस माहितीस्तव).

ठराव: रसायनशास्त्र संकुल, पुअहोसोविसो अंतर्गत संकुलात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून M. Sc. - Medicinal Chemistry हा विषय नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(४)] पदार्थविज्ञान संकुल, पुअहोसोविसो अंतर्गत संकुलात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून M. Sc. Physics (Condensed Matter Physics) हा कोर्स नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस माहितीस्तव.

(टिपणी: मा. संचालक, पदार्थविज्ञान संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांना पदार्थविज्ञान संकुलामध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून M.Sc. Physics (Condensed Matter Physics) हा कोर्स नव्याने सुरु करावयाचा होता. सदर कोर्स हा विद्यापीठाच्या पाच वर्षीय बृहत आराखडयात समाविष्ट असून, हा विषय विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षेत्रास वाव देणारा आहे. त्याचबरोबर या विषयाकरिता विद्यार्थ्यांचा ओढा असल्याने, सदर कोर्स सन २०१९-२० पासून सुरु करण्याकरिता Course Structure सोबत जोडलेले आहे.

विद्यापीठात कोणताही नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यापूर्वी प्रचलित नियमानुसार सदर बाब विद्यापीठाच्या विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सादर करून सदर प्राधिकरणांच्या मान्यतेने नवीन अभ्यासक्रम सुरु करता येतात.

त्यानुषंगाने M.Sc. Physics (Condensed Matter Physics) हा कोर्स नव्याने सुरु करण्यासाठी विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेच्या विषय ठेऊन मान्यता घेण्यासाठी संबंधित संकुलाने दि.२४/०४/२०१९ रोजी आस्थापना विभागास पत्र सादर केले असता, आस्थापना विभागाकडील दि.२२/०७/२०१९ रोजीच्या टिपणीवर मा. कुलगुरु महोदयांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून M.Sc. Physics (Condensed Matter Physics) हा कोर्स नव्याने सुरु करणेसाठी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने मान्यता प्रदान केली आहे.

सदरचा विषय विद्या परिषदेच्या दि. २०/०८/२०१९ च्या बैठकीत माहितीस्तव व व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणेची बाब विचारार्थ ठेवली असता, त्यावर ठराव क्र. १९ अन्वये पुढील प्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे.

"महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी विद्या परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेऊन व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली."

सबब, पदार्थविज्ञान संकुल, पुअहोसोविसो अंतर्गत संकुलात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून M.Sc. Physics (Condensed Matter Physics) हा कोर्स नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस माहितीस्तव).

ठराव: पदार्थविज्ञान संकुल, पुअहोसोविसो अंतर्गत संकुलात शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून M. Sc. Physics (Condensed Matter Physics) हा विषय नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(५)] शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून प्रस्तुत विद्यापीठात संगीत, नाट्य व ललीतकला संकुल (School of Performing Fine Arts) नव्याने सुरु करण्यास व सदर संकुलामध्ये एम. ए. संगीत, एम. ए. नाट्यशास्त्र व Fine Arts या विषयाचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: मा. प्र. संचालक, संगीत, नाट्य व ललीतकला संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून प्रस्तुत विद्यापीठात संगीत, नाट्य व ललीतकला संकुल (School of Performing Fine Arts) नव्याने सुरु करण्यास व सदर संकुलामध्ये एम. ए. संगीत, एम. ए. नाट्यशास्त्र व Fine Arts या विषयाचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता प्रदान केली आहे.

विद्यापीठात कोणताही नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यापूर्वी प्रचलित नियमानुसार सदर बाब विद्यापीठाच्या विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सादर करुन सदर प्राधिकरणांच्या मान्यतेने नवीन अभ्यासक्रम सुरु करता येतात.

त्यानुषंगाने शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून प्रस्तुत विद्यापीठात संगीत, नाट्य व ललीतकला संकुल (School of Performing Fine Arts) नव्याने सुरु करण्यास व सदर संकुलामध्ये एम. ए. संगीत, एम. ए. नाट्यशास्त्र व Fine Arts या विषयाचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यासाठी विविध प्राधीकरणात विषय ठेऊन मान्यता घेण्यासाठी संबंधित संकुलाने दि.२४/०७/२०१९ रोजी आस्थापना विभागास अंतर्गत कार्यालयीन टिपणी सादर केली असता, आस्थापना विभागाकडील दि.२२/०७/२०१९ रोजीच्या टिपणीवर मा. कुलगुरु महोदयांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून प्रस्तुत विद्यापीठात संगीत, नाट्य व ललीतकला संकुल (School of Performing Fine Arts) नव्याने सुरु करण्यास व सदर संकुलामध्ये एम. ए. संगीत, एम. ए. नाट्यशास्त्र व Fine Arts या विषयाचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यासाठी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्यापरिषदेच्यावतीने मान्यता प्रदान केली आहे.

सदरचा विषय विद्या परिषदेच्या दि.२०/०८/२०१९ रोजीच्या बैठकीत माहितीस्तव व व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणेची बाब विचारार्थ ठेवली असता, त्यावर ठराव क्र. १८ अन्वये पुढील प्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे.

"महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी विद्या परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेऊन व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली."

सबब, शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून प्रस्तुत विद्यापीठात संगीत, नाट्य व ललीतकला संकुल (School of Performing Fine Arts) नव्याने सुरु करण्यास व सदर संकुलामध्ये एम. ए. संगीत, एम. ए. नाट्यशास्त्र व Fine Arts या विषयाचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून प्रस्तुत विद्यापीठात संगीत, नाट्य व ललीतकला संकुल (School of Performing Fine Arts) नव्याने सुरु करण्यास व सदर संकुलामध्ये एम. ए. संगीत, एम. ए. नाट्यशास्त्र व Fine Arts या विषयाचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(६)] प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी केलेल्या नियुक्तीस मुदतवाढ देण्याची बाब फेर विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/ प्र.क्र./ १००/१३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या शासन निर्णयानुसार प्रस्तुत विद्यापीठातील नॅक, रुसा अंतर्गत विविध कामे व विद्यापीठातील इतर विभागातील कामासाठी शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी विशेष कार्यासन अधिकारी या पदाची जाहिरात दि.१४/०६/२०१८ रोजी दैनिक पुढारी या वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येऊन दि.०४/०७/२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता थेट मुलाखत (Walk-in-Interview) चे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर जाहिरातीस अनुसरून दि.०४/०७/२०१८ रोजी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन, निवड समितीने गुणानुक्रमे यादी तयार केल्याप्रमाणे श्री. सतिश अनंत नारकर यांची निवड केली होती.

उपरोक्त बाबीस अनुसरून श्री. नारकर यांच्या नियुक्ती व मानधना बाबतचा विषय दि.२१/०८/२०१८ रोजीच्या मा.व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर केले असता खालीलप्रमाणे निर्णय झालेला होता.

प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्त करण्यास व त्यांना दरमहा रु.३५,०००/- एकत्रित मानधन व कामकाजाचे उत्तरदायित्व देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

उपरोक्त ठरावास अनुसरून या कार्यालयाचे पत्र क्र. सोविसो/ आस्था/ २०१८/१०९०, दि.१६/१०/२०१८ अन्वये श्री. नारकर यांना विशेष कार्यासन अधिकारी या पदाची नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहे. तसेच सदर नियुक्ती आदेशास अनुसरून श्री. नारकर हे विशेष कार्यासन अधिकारी या पदावर दि.१७/१०/२०१८ रोजी मध्यानपूर्व रुजू झाले आहेत.

उपरोक्त नियुक्ती आदेशास अनुसरून श्री. नारकर यांची ११ महिन्याची मुदत ही दि.१६/०९/२०१९ रोजी संपणार असल्यामुळे सदरचा विषय दि.२७/०८/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय क्र. ७(६) अन्वये सादर केले असता व्यवस्थापन परिषदेने सदरचा विषय पुढील बैठकीत सादर करण्यात यावा असे ठराव पारित केलेला आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्तीस मुदतवाढ देण्याची बाब फेर विचारार्थ).

ठराव: श्री. सतिश अनंत नारकर यांना ०६ महिन्यासाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच श्री. सतिश अनंत नारकर यांची "विशेष कार्यासन अधिकारी" ऐवजी "रुसा सहाय्यक" असे पदनाम देण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

[११(७)] सन २०१३-१४ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये एम. ई. अभ्यासक्रमाच्या विविध शाखेमध्ये प्रवेशित विद्यार्थीना एम. ई. अभ्यासक्रम सत्र - IV मधील संशोधन शोधनिबंध सादर करण्यास मुदतवाढीच्या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेल्या कार्यवाहीचा बाब माहितीस्तव.

(टिपणी: विविध महाविद्यालयातील एम. ई. अभ्यासक्रमाच्या विविध शाखेमध्ये सन २०१३-१४ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित जे विद्यार्थी एम. ई. सेमिस्टर I, II, III परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना एम. ई. अभ्यासक्रमास सत्र- IV मधील संशोधन शोधनिबंध सादर करण्यास मुदतवाढीची मागणी महाविद्यालयाने केली आहे.

सर्व महाविद्यालयाची मागणी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दि.२३/०७/२०१९ रोजी झालेल्या बैठकीत ठेवण्यात आली होती.

सदर बैठकीमध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाने खालीलप्रमाणे ठराव केला आहे.

सन २०१३-१४ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये एम. ई. अभ्यासक्रमाच्या विविध शाखेमध्ये प्रवेशित विद्यार्थीना एम. ई. अभ्यासक्रम सत्र- IV मधील संशोधन शोधनिबंध सादर करण्यास मुदतवाढ देण्याचे व त्यासाठी प्रचलित नियमाप्रमाणे प्रतीवर्ष रु.५,०००/- प्रमाणे शुल्क आकारण्याचे सर्वानुमते ठरले.

सबब, वरीलप्रमाणे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: सन २०१३-१४ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये एम. ई. अभ्यासक्रमाच्या विविध शाखेमध्ये प्रवेशित विद्यार्थीना एम. ई. अभ्यासक्रम सत्र - IV मधील संशोधन शोधनिबंध सादर करण्यास मुदतवाढीच्या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[११(८)] विद्यापीठाकडील अतिथीगृह वापरासंदर्भात सर्वकष नियमावली तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल विचारार्थ.

(टिपणी:विद्यापीठाकडील अतिथीगृह उपलब्ध करुन देतेवेळी संबंधीत व्यक्तीकडून फॉर्म भरुन घेण्यासाठी फॉर्मचा नमूना तयार करणे, अतिथीगृहासाठी नवीन नियमावली तयार करणे, विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी यांच्या वाहनासाठी बोर्ड तयार करणे, विद्यापीठ वाहन वापरासाठी नियम तयार करणे व गेटपास इ. संदर्भात सर्वकष नियमावली तयार करण्यासाठी दि.११ मार्च, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषद ठराव क्र.८ (१३) अन्वये खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली होती.

१)	डॉ. एच. के. आवताडे	अध्यक्ष
२)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
३)	श्री. ए. के. आवळे	सदस्य

वर नमूद केल्याप्रमाणे समितीने विद्यापीठ अतिथीगृह व वाहन वापराबाबत सर्वकष नियमावली तयार करण्याच्या अनुषंगाने दि.०१/०४/२०१९ रोजी पहिली बैठक घेतली व त्यानंतर अतिथीगृह वापरासंदर्भात नियमावली तयार करण्यासाठी दि.३० ऑगस्ट, २०१९ रोजी (दुसरी) ३१ ऑगस्ट, २०१९ रोजी (तिसरी) व दि.०५/०९/२०१९ रोजी (चौथी) याप्रमाणे एकूण ४ बैठका घेतल्या. त्यास अनुसरुन सदर समितीने अतिथीगृह वापरासंदर्भात नियमावलीचा अहवाल तयार करुन दि.०५/०९/२०१९ रोजी विद्यापीठ कार्यालयास सादर केला आहे.

सबब, विद्यापीठाकडील अतिथीगृह वापरासंदर्भात सर्वकष नियमावली तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाकडील अतिथीगृह वापरासंदर्भात सर्वकष नियमावली तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल स्विकारुन खालीलप्रमाणे दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ.क्र.	निवासाचा प्रकार	प्रस्तुत विद्यापीठाच्या कार्यालयीन कामासाठी येणारे अतिथी	प्रस्तुत विद्यापीठाच्या कार्यालयीन कामासाठी येणारे अतिथीसाठी सुधारीत दर
१)	व्ही. आय. पी. रुम	₹२००/-	₹५०/-
२)	ए. सी. रुम	₹१००/-	₹५०/-

[११(९)] विद्यापीठ मालकीची वाहन क्र. एमएच १३ एसी ५४४६ टाटा इंडिगो सीएस व वाहन क्रमांक एमएच १३ एसी ६७३५ टाटा इंडिका युरो हे दोन वाहन विक्री करण्याची बाब विचारार्थ

(टिपणी : विद्यापीठ मालकीची वाहन क्र. एमएच १३ एसी ५४४६ टाटा इंडिगो सीएस व वाहन क्रमांक एमएच १३ एसी ६७३५ टाटा इंडिका युरो हे दोन वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	वाहन क्रमांक	खरेदी किंमत व खरेदी दिनांक	दुरुस्तीसाठी झालेला खर्च	धाव	सरासरी प्रति लिटर	घसारा किंमत
१	एमएच १३ एसी ५४४६ टाटा इंडिगो सीएस	रु.४,४३,१५४/- दि.२/७/२००९	रु.२,७०,३४५	१,७१,८७१ कि.मी.	१०.९७ प्रति किमी	१,६३,१०२ दि.३१/३/१९ अखेर
२	एमएच १३ एसी ६७३५ टाटा इंडिका युरो	रु.३,६२,१५९/- दि.१०/३/२०१०	रु.३,३२,४३२/-	१,३०,९४४ कि.मी.	१२ प्रति किमी	१,३२,७६८/- दि.३१/३/१९ अखेर

वर नमूद केल्याप्रमाणे वस्तुस्थिती विचारात घेता, सद्यस्थितीत सदर दोन्ही वाहनांवर दुरुस्तीसाठी अ. १ अन्वये वाहनाकरीता रु.७९,४९८/- अ.क्र. २ अन्वये वाहनाकरीता रु.७०,५७३/- इतका खर्च अपेक्षित असल्याचे मे. स्टर्लिंग मोटर्स, सोलापूर यांनी कळविले आहे. मे. स्टर्लिंग मोटर्स, सोलापूर यांनी कळविलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे काम करून घेतल्यास यापुढे सदरचे वाहन व्यवस्थित राहिल किंवा नाही याबाबची साशंकता आहे. यापुढे सदर वाहनांची सरासरी कमी होत असल्याने भविष्यात दुरुस्तीसाठी जास्त खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर दोन्ही वाहनाची विम्याचीमुदत दि.१०/१०/२०१९ पर्यंत आहे. सदर वाहनांचे चालू बाजार भावानुसार किंमत ठरवून देणेबाबत दि. दि.२६/८/२०१९ रोजीच्या पत्रान्वये कळविले होते. त्या अनुषंगाने मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर या कार्यालयाने त्यांच्या दि.०३/०९/२०१९ रोजीच्या पत्रान्वये वाहन क्र. एमएच १३ एसी ५४४६ टाटा इंडिगो सीएस या वाहनाचे बाजार मूल्य अंदाजे रु.१,१५,०००/- व वाहन क्रमांक एमएच १३ एसी ६७३५ टाटा इंडिका युरो या वाहनाचे बाजार मूल्य अंदाजे रु.१,०५,०००/- इतकी असल्याचे कळविले आहे.

सबब, विद्यापीठ मालकीची वाहन क्र. एमएच १३ एसी ५४४६ टाटा इंडिगो सीएस व वाहन क्रमांक एमएच १३ एसी ६७३५ टाटा इंडिका युरो हे दोन वाहन विक्री करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ मालकीचे वाहन क्र. एमएच १३ एसी ५४४६ टाटा इंडिगो सीएस व वाहन क्रमांक एमएच १३ एसी ६७३५ टाटा इंडिका युरो ही दोन वाहने लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(१०)] श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज संचलित ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, शंकरनगर-अकलूज या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. सहसचिव, श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांचेकडून संस्थेचे संचलित ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, शंकरनगर-अकलूज या महाविद्यालयातील एम.सी.ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचा अभ्यासक्रम	बंद करावयाचे वर्ष	अनुदानाचा प्रकार
श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज. ता. माळशिरस, जि. सोलापूर.	ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, शंकरनगर-अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	एम. सी. ए.	शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून	कायम विनाअनुदानित

ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, शंकरनगर-अकलूज, ता. माळशिरस या महाविद्यालयातील एम.सी.ए. या अभ्यासक्रमास शासन पत्र क्र. एनजीसी २००८/(२३८/०८)/मशि-३, दि.०३/०७/२००८ अन्वये महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक वर्ष २००८-०९ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेस अनुसरुन एम.सी.ए. या अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २००८-०९ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती.

परंतु संस्थेला आर्थिक अडचणीमुळे ए.आय.सी.टी.ई. ची मान्यता घेणे अशक्य असल्याने, संस्थेने ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, शंकरनगर-अकलूज या महाविद्यालयातील एम.सी.ए. अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२१(३) अन्वये स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्याचे अधिकार विद्यापरिषदेस आहेत. परंतु विद्यापरिषदेची बैठक दि.३०/०१/२०१९ रोजी संपन्न झाली असून नजीकच्या काळात सदर बैठक आयोजित

होण्याची शक्यता नव्हती व संस्थेने सदर अभ्यासक्रम बंदचा प्रस्ताव विद्यापीठाकडे दि.११/०३/२०१९ रोजी सादर केलेला आहे. त्यामुळे सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याची कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव पुढील योग्य ती कार्यवाही करण्याकामी महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा.कुलगुरु महोदय यांच्या अधिकारात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये विद्यापरिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे स्थानिक चौकशी समिती सदस्यांचे नामनिर्देशन केलेले आहे.

१. डॉ. आर. एस. मेंते (अध्यक्ष)
२. डॉ. डी. एस. सुत्रावे (सदस्य)
३. डॉ. श्रीमती अॅनी जॉन (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड टेक्नॉलॉजी, शंकरनगर-अकलूज या महाविद्यालयातील एम.सी.ए. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२१ (३) (४) मधील तरतुदीनुसार, सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्यासंदर्भात नियुक्त स्थानिक चौकशी समितीने केलेली शिफारस दि.२०/०८/२०१९ रोजीच्या विद्या परिषदेने ठराव क्र.०३ अन्वये स्विकारुन व्यवस्थापन परिषदेस केली आहे.

सबब, श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज संचलित ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड टेक्नॉलॉजी, शंकरनगर-अकलूज या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज संचलित ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड टेक्नॉलॉजी, शंकरनगर-अकलूज या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन शासनाकडे शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(११)] संलग्नित महाविद्यालयांकडून प्राप्त झालेले शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पर्यंतचे महाविद्यालय विकास समितीचे अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९७ (५) (द) अन्वये विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि.०१/०३/२०१७ पासून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ लागू केलेला आहे. त्यानुसार दि.१९/०८/२०१९ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व संलग्नित महाविद्यालयांकडून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाचा (३० जून २०१९ रोजी संपणाऱ्या वर्षाचा) "महाविद्यालय विकास समितीचा" अहवाल मागविण्यात आलेला होता. यानुसार संलग्नित वेगवेगळ्या महाविद्यालयांकडून महाविद्यालय विकास समितीचे अहवाल (College Development Committee) चे खालीलप्रमाणे अहवाल प्राप्त झालेले आहेत.

महाविद्यालय विकास समिती अहवाल प्राप्त महाविद्यालये

अ. क्र.	महाविद्यालयाचे नाव	शै. वर्ष	अ. क्र.	महाविद्यालयाचे नाव	शै. वर्ष
१	ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर.	२०१८-१९	२	वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर.	२०१८-१९
३	डी.बी.एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर.	२०१८-१९	४	एन.बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगांव.	२०१८-१९
५	मदनसिंह मोहिते पाटील विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा.	२०१८-१९	६	देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, मोहोळ.	२०१८-१९
७	के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्दूवाडी.	२०१८-१९	८	कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर.	२०१८-१९
९	कॉलेज ऑफ फॉर्मसी, पंढरपूर.	२०१८-१९	१०	यशवंतभाऊ पाटील महाविद्यालय, भोसे (क.).	२०१८-१९
११	महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सांगोला.	२०१८-१९	१२	एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी.	२०१८-१९

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ९७ (५) (द) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

"(द) ३० जून रोजी संपणाऱ्या वर्षासाठी समितीने केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल तयार करील आणि तो अशा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनास व विद्यापीठास सादर करील "

सबब, उपरोक्त तरतुदीनुसार संलग्नित महाविद्यालयांकडून प्राप्त झालेले महाविद्यालय विकास समितीचे अहवाल विचारार्थ).

ठराव: संलग्नित महाविद्यालयांकडून प्राप्त झालेले शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पर्यंतचे महाविद्यालय विकास समितीचे अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९७ (५) (द) अन्वये सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(१२)] श्री विद्या विकास मंडळ, मंगळवेढा या संस्थेचे संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून कायम बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्वीकारुन शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. प्राचार्य, श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचा अभ्यासक्रम	बंद करावयाचे वर्ष	अनुदानाचा प्रकार
श्री विद्या विकास मंडळ, मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर	श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर	बी. सी. ए.	शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून	कायम विनाअनुदानित

श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा, ता. मंगळवेढा या महाविद्यालयातील बी. सी. ए. या अभ्यासक्रमास शासन पत्र क्र. एनजीसी २००८/(२७५/०८)/मशि-३ दि.१२/०८/२००८ अन्वये महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक वर्ष २००८-०९ पासून कायम विना अनुदानित तत्त्वावर मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेस अनुसरुन बी. सी. ए. या अभ्यासक्रमास वर्ष २००८-०९ पासून कायम विना अनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेली होती.

परंतु संस्थेला विद्यार्थी उपलब्ध होत नसल्यामुळे संस्थेने श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा, ता. मंगळवेढा या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावामध्ये नमूद केले आहे.

अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१ (३) अन्वये स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्याचे अधिकार विद्या परिषदेस आहेत. परंतु, विद्या परिषदेची बैठक संपन्न झाली होती. नजीकच्या काळात बैठक लवकर आयोजित होण्याची शक्यता नव्हती, त्यामुळे सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्याची कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव पुढील योग्य ती कार्यवाही करणेकामी महाविद्यालयास भेट देवून

सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांच्या अधिकारात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे स्थानिक चौकशी समिती सदस्यांचे नामनिर्देशन केलेले आहे.

१. प्राचार्य डॉ. डी. एस. तिकटे (अध्यक्ष)
२. डॉ. एस. आर. मेंते (सदस्य)
३. डॉ. डी. एस. सुत्रावे (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून कायम बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२१ (३) (४) मधील तरतूदीनुसार, सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून बंद करण्यासंदर्भात नियुक्त स्थानिक चौकशी समितीने केलेली शिफारस दि.२०/०८/२०१९ रोजीच्या विद्या परिषदेने ठराव क्र. ०९ अन्वये स्वीकारून व्यवस्थापन परिषदेस केली आहे.

सबब, श्री विद्या विकास मंडळ, मंगळवेढा या संस्थेचे संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून कायम बंद करणेबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्वीकारून शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: श्री. विद्या विकास मंडळ, मंगळवेढा या संस्थेचे संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून कायम बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्वीकारून शासनाकडे शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(१३)] प्रस्तूत विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्रांतर्गत सुरु असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाबाबत तसेच विभागाशी निगडीत विविध विषयांवर ठराव करण्यात आलेले आहेत त्या सदर बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठात कौशल्य विकास केंद्रांतर्गत विविध विषयांचे अभ्यासक्रम सुरु आहेत. या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय / संस्थाना दर शैक्षणिक वर्षाला संलग्निकरण व नुतनीकरण देत असतो. त्यानुसार संलग्निकरणाचे व नुतनीकरणासाठी नियम, अटी, विद्यार्थी पात्रतेचे निकष, परीक्षा व मूल्यमापन, परीक्षेचे स्वरूप इ. बाबत नियम व अटी तयार करण्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीची बैठक दि.१९/०३/२०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विविध अभ्यासक्रम, संलग्निकरण व नुतनीकरणबाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही संस्थासाठी विद्यापीठ परिसरामध्ये MoU (सामंजस्य करार) अंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या कोर्स (अभ्यासक्रम) बाबत नियम व अटी करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यापीठ बाहेरील संस्था बरोबर MoU (सामंजस्य करार) करण्याबाबतचे नियम ठरविण्यात आले आहेत. प्रस्तूत विद्यापीठात कौशल्य विकास केंद्रांतर्गत सुरु असणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत नियम व अटी ठरविण्यात आले आहेत. संलग्निकरणाचे व नुतनीकरणासाठी नियम, अटी, विद्यार्थी पात्रतेचे निकष, नियम, परीक्षा व मूल्यमापन परीक्षेचे स्वरूप इ. नियम व अटी ठरविण्यात आल्या आहेत. त्या कार्यवृत्तांतास दि.२२/०३/२०१९ च्या टिपणीन्वये मा. कुलगुरुमहोदयांची मान्यता घेण्यात आली आहे.

सबब, सदर बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्रांतर्गत सुरु असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाबाबत तसेच विभागाशी निगडीत विविध विषयांवर ठराव करण्यात आलेले आहेत त्या सदर बैठकीचा कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(१४)] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Rajiv Gandhi Science and Technology Commission (RGSTC) यांचेमध्ये सामंजस्य करार Memorandum of Understanding (MoU) करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: Dr. Anil Kakodkar, Chairman, Rajiv Gandhi Science & Technology Commission, Mumbai यांनी दि. १८/०३/२०१९ रोजी मा. कुलगुरु महोदयांना पत्र पाठवून Assistance for S & T Applications या Scheme मध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची विनंती केलेली होती.

यास अनुसरून मा. कुलगुरु महोदयांनी उक्त Assistance for S & T Applications या Scheme बाबतचा प्रस्ताव तयार करून संदर्भ क्र. PAHSUS/VC/३०८ दि. ०२ मे, २०१९ नुसार Dr. A. V. Sapre, Member Secretary (Officiating) RGSTC Mantralaya, Mumbai यांना सादर केलेला होता.

उपरोक्तबाबत Shri. A. S. Manekar, Member Secretary, RGSTC, Mantralaya, Mumbai यांनी No.RGSTC/File-२०१३/CR-६८ Dated - २७th August, २०१९ रोजी पत्र पाठवून मा. कुलगुरु महोदयांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार जर प्रस्तूत विद्यापीठास Assistance for S & T Applications या Scheme चा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रस्तूत विद्यापीठ व RGSTC यांचेमध्ये सामंजस्य करार करावा लागेल असे कळविलेले आहे. त्यास अनुसरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Rajiv Gandhi Science & Technology Commission, Mantralaya, Mumbai यांचेमध्ये Memorandum of Understanding (MoU) करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Rajiv Gandhi Science and Technology Commission (RGSTC) यांचेमध्ये सामंजस्य करार Memorandum of Understanding (MoU) करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(१५)] श्रीमती दिप्ती मोरे, लिपीक-टंकलेखक (हंगामी) यांचे वेतन वाढवून मिळण्याबाबत, सह सचिवांचे स्वीय सहाय्यक उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांनी केलेली विनंती विचारार्थ.

(टिपणी: सिध्दार्थ खरात, सह सचिव, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या दि.०५/०७/२०१९ रोजीच्या पत्रान्वये श्रीमती दिप्ती मोरे, लिपीक-टंकलेखक (हंगामी) यांना माझ्याकडे दि.११ जून, २०१९ पासून नियुक्त केली आहे. तरी त्यांची नियुक्ती आपल्या विद्यापीठाच्या आस्थापनेवर लिपीक-टंकलेखक (हंगामी) या पदावर दि.११ जून, २०१९ पासून नियुक्त करण्यात यावी, असे उक्त पत्रान्वये कळविले आहे.

विद्यापीठाच्या दि.२३/०७/२०१९ रोजीच्या टिपणीन्वये श्रीमती दिप्ती मोरे विद्यापीठाच्या नियमानुसार कंत्राटी पध्दतीने घेण्याबाबत मान्यता मिळाली आहे. त्याअनुषंगाने मनुष्यबळ पुरवठादार मे. महात्मा फुले मल्टी सर्व्हिसेस, परभणी यांना दि.०८/०८/२०१९ रोजीच्या पत्रान्वये श्रीमती दिप्ती मोरे यांना दि.०१/०७/२०१९ पासून प्रतिदिन रु.३५१.७३ इतके किमान वेतन, पी. एफ. व ईएसआयसह नियुक्त करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच माहे जुलै, २०१९ चे वेतन प्रतिदिन रु.३५१.७३ प्रमाणे पी. एफ. व ईएसआयसह अदा करण्यात आले आहे.

सह सचिवांचे स्वीय सहाय्यक उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई दि.३१/०८/२०१९ अन्वये श्रीमती दिप्ती मोरे यांना जुलै, २०१९ चे वेतन रु.७,५८४/- इतके देण्यात आले असून हे वेतन मुंबई झोन-१ नुसार नाही. तरी त्यांचे वेतन वाढवून मिळावे, अशी विनंती केली आहे.

सबब, श्रीमती दिप्ती मोरे, लिपीक-टंकलेखक (हंगामी) यांचे वेतन वाढवून मिळण्याबाबत, सह सचिवांचे स्वीय सहाय्यक उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांनी केलेली विनंती विचारार्थ).

ठराव: सह सचिवांचे स्वीय सहाय्यक उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांनी केलेल्या विनंतीनुसार, श्रीमती दिप्ती मोरे, लिपीक-टंकलेखक (हंगामी) यांचे वेतन दरमहा ₹१३,०००/- करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(१६)] प्रस्तूत विद्यापीठामध्ये महाविद्यालय व विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरु करण्यासाठी एम. के. सी. एल. यांच्याशी करार करण्याची व होणाऱ्या खर्चाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठात सद्यःस्थितीत विद्यापीठ स्तरावर फक्त विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरु असून, सदर काम पाहण्याकरिता एका संगणक लेखनिकाची (कंत्राटी लिपीक) नेमणूक करण्यात आली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांचे वाढती संख्या विचारात घेता, सदर कर्मचाऱ्यावर ताण पडत असून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यास विलंब होत आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, मुंबई विद्यापीठ, मुंबई, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, कविकालीदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या विद्यापीठात संलग्न महाविद्यालय व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाविद्यालय व विद्यार्थी सहाय्यता केंद्र उभारण्यात आले आहेत. तसेच याकामी सदर विद्यापीठांनी एम. के. सी. एल. यांच्याशी करार केलेला आहे.

याच धर्तीवर प्रस्तूत विद्यापीठात महाविद्यालय व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाविद्यालय व विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरु करून याकरिता एम. के. सी. एल. यांच्याशी करार करणे गरजेचे आहे. याबाबत एम. के. सी. एल. मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधातील ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत.

Services provided at College & Student Facilitation Center (CFC / SFC)
(Work as Per Annexure A)

Services provided to walk-in students in SFC

- 1) Student profile correction requests and approval such as name and other personal details.
- 2) Co-ordination with eligibility department for pending eligibility cases.
- 3) Complaint redressal with respective department related to eSuidha.
- 4) Acceptance of application, payment and delivery of following documents under guidance of respective department or section if required:
(phase wise implementation as and when incorporated in eSuidha)
 - a. Admission (Univeristy Departments)
 - b. Pending Eligibility Cases.
 - c. Exceptional examination forms discrepancy cases.
 - d. Hall Tickets for exceptional cases.
 - e. Verification and Revaluation.
 - f. Photocopy of answer books.
 - g. Duplicate statement of marks.
 - h. Passing Certificate.
 - i. Convocation.

त्याचप्रमाणे सदरील प्रकरणे प्रत्यक्षात होणाऱ्या आर्थिक बाबींचा तपशील एम. के. सी. एल. यांनी खालीलप्रमाणे दिलेला आहे.

Financials Terms

The University shall release the payment due to MKCL as per below mentioned table for providing services as mentioned above through Net banking mode on or before 25th of every month. The monthly compensation shall be revised upwards by 10% of the prevailing rates every year as mentioned in following tables. Non release of payment of previous month within 1 month from the date of invoice submission may effect the services to be provided for successive month in right spirit.

Manpower	Monthly compensation to MKCL for manpower provided by MKCL per person per month	Administrative Charges payable to MKCL@ 15% of monthly compensatioin	No. of persons	Total monthly compensatioin
A	B	C (= 15% of B)	D	E (= (B+C)*D
Co-ordinator / Supervisor	Rs. 13,000/-	Rs.1,950/-	01	Rs.14,950/- Plus Aplicable Taxes
Project Associate	Rs.11,000/-	Rs.1,650/-	04	Rs.50,600/- Plus Applicable Taxes

The payments made by the University shall be subject to Taxes as and if applicable. Any additional work other than as agreed (As per Annexure A). will be undertaken by MKCL on mutually agreed terms and conditions by both the parties.

वरील बाबी विचाराता घेता, सदरील केंद्रातील Project Associate अंतर्गत प्रस्तूत विद्यापीठाती दोन कंत्राटी संगणक लेखनिकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

सबब, प्रस्तूत विद्यापीठामध्ये महाविद्यालय व विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरु करण्यासाठी एम. के. सी. एल. यांच्याशी करार करण्याची व त्यावरील होणाऱ्या खर्चाची बाब विचारार्थ).

ठरावः प्रस्तूत विद्यापीठामध्ये महाविद्यालय व विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरु करण्यासाठी एम. के. सी. एल. यांच्याशी करार करण्यास व होणाऱ्या खर्चास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(१७)] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ व स्किल फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनी बरोबर १) Certificate Course in Cyber Security २) Diploma in Digital Ethical Hacking ३) Advanced Diploma in Network Penetration Testing या तीन अभ्यासक्रमाचा MoU (सामंजस्य करार) करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठात कौशल्य विकास केंद्रांतर्गत स्किल फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी १) Certificate Course in Cyber Security २) Diploma in Digital Ethical Hacking ३) Advanced Diploma in Network Penetration Testing हे तीन अभ्यासक्रम On line द्वारे संगणकशास्त्र संकुलात सुरु करण्याबाबतचा Syllabus सह प्रस्ताव सादर केलेले आहेत. विद्यापीठ बाहेरील संस्था बरोबर MoU (सामंजस्य करार) करण्याबाबतचे नियम ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार स्किल फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी ३ अभ्यासक्रमाबातचा प्रस्ताव व Syllabus दिलेले आहेत. १) Certificate Course in Cyber Security २) Diploma in Digital Ethical Hacking ३) Advanced Diploma in Network Penetration Testing या तीन अभ्यासक्रमाचा MoU (सामंजस्य करार) करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सादरचा विषय विद्या परिषदेच्या बैठकीत सादर करुन व्यवस्थापन परिषदेच्या पुढील बैठकीत पुनश्च: सादर करावे असे सर्वानुमते ठरले.

[११(१८)] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव - २०१९ करिता आयोजक महाविद्यालयास देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी व त्यांचे संशोधन समाजापुढे आणण्याकरिता दरवर्षी विद्यापीठस्तरीय, आंतरविद्यापीठीय व राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रथम विद्यापीठस्तरावर अविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता संघाची निवड केली जाते. यास्तव विद्यापीठस्तरावर अविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी जा.क्र. पुअहोसोविसो / कौशल्य विकास केंद्र/२०१९/६६२८ दि.२८ ऑगस्ट, २०१९ च्या पत्रान्वये मा.सर्व प्राचार्या/प्राचार्य, सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित, सर्व महाविद्यालये व मान्यता प्राप्त संस्थांना विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव-२०१९ आयोजन करणेबाबत दि.१३ सप्टेंबर, २०१९ पर्यंत प्रस्ताव सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव-२०१९ आयोजन करण्याबाबत एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. त्यास्तव काही महाविद्यालये / संस्थांच्या मा. प्राचार्यांशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला असता विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव-२०१९ चे आयोजन करण्यासाठी येणारा खर्च हा जवळपास ₹२,००,०००/- (अक्षरी रू.दोन लाख) इतका येतो. विद्यापीठाकडून देण्यात येणारे अनुदान ₹५०,०००/- (अक्षरी रू. पन्नास हजार) फक्त देण्यात येते ते अनुदान खुपच कमी आहे. विद्यापीठाकडून देण्यात येणारे अनुदानात वाढ करून दिली तर विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव-२०१९ आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे.

सबब, विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव-२०१९ करिता आयोजक महाविद्यालयास देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव - २०१९ करिता आयोजक महाविद्यालयास देण्यात येणाऱ्या अनुदानात ₹५०,०००/- वरून ₹१,५०,०००/- इतकी वाढ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(१९)] परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात डी. ए. ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ देण्याबाबत समिती गठीत करण्यात आलेली होती सदर समितीने अहवाल सादर केलेला होता. सदर अहवाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वित्त व लेखा विभागाकडे पाठवून अभिप्राय मागणी केलेली होती. वित्त व लेखा विभागाने दि.१८/०९/२०१९ रोजी अभिप्राय दिलेला असून सदरची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.११/०७/२०१९ रोजी परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात डी. ए. ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ देण्याबाबत समिती गठीत करण्यात आलेली होती. सदर समितीने अहवाल दि.०८/०७/२०१७ रोजी सादर केलेला होता. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत खालीलप्रमाणे ठराव करण्यात आलेला आहे.

- १) अहवालातील पान क्र.७ वर टेबल २ मध्ये लिपीक हे पद व त्यासाठी रक्कम रु.१००/- इतके मानधन समावेश करावे.
- २) अहवालातील पान क्र.१२ वर टेबल ई मध्ये असणाऱ्या टेबलच्या शिर्षकात दुरुस्ती करून Marks ५१ and above व Marks ५० and below.
- ३) अहवालातील पान क्र.१२ वरील दुसऱ्या टेबलमध्ये शिर्षक Rate आहे त्यापूढे (per day) अशी दुरुस्ती करावी.
- ४) अहवालातील पान क्र.१३ वर शिफारस केलेला विशेष भत्ता अ.क्र.२ मधील वर्ग २ व ३ चे कर्मचारी यांना २५०/- ऐवजी ३००/- व वर्ग ४ चे कर्मचारी यांना १५०/- ऐवजी २००/- करण्यात यावे.
- ५) अहवालातील पान क्र.१६ मध्ये क्र.४ साठी प्रस्तावीत केलेला ग्रेडपे वेतननुसार श्रेणीक तक्ता काढून टाकावा.

सदर अहवाल वरीलप्रमाणे दुरुस्तीसह वित्त व लेखा विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवून व्यवस्थापन परिषदेकडे ठेवण्यात यावे असे ठरले.

दि.१८/०९/२०१९ रोजी अंतर्गत कार्यालयीन टिपणी अन्वये वित्त व लेखा विभागाने असे कळविले आहे की, एकूण परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात D. A. ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ करून देण्याबाबत या विभागाची कोणतीही हरकत नाही असा अभिप्राय देण्यात आलेला आहे.

सबब, परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात डी. ए. ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ देण्याबाबत समिती गठीत करण्यात आलेली होती. सदर समितीने सादर केलेला होता. सदर अहवाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वित्त व लेखा विभागाकडे पाठवून अभिप्राय मागणी केलेली होती. वित्त व लेखा विभागाने दि.१८/०९/२०१९ रोजी अभिप्राय दिलेला असून सदरची बाब विचारार्थ).

ठराव: परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात डी. ए. ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ देण्याबाबत गठीत केलेल्या समितीचा अहवाल स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(२०)] मा. डॉ. अंनी जॉन, अध्यक्ष, परीक्षा प्रमाद समिती व इतर सदस्य यांचे दि.२५/०२/२०१९ रोजीचे पत्र विचारार्थ.

(टिपणी: मा. डॉ. अंनी जॉन, अध्यक्ष, प्रमाद समिती व इतर सदस्य यांचे दि.२५/०२/२०१९ रोजीच्या पत्रान्वये दि.०१/०२/२०१९ रोजी परीक्षा प्रमाद समितीची बैठक होती. या बैठकीच्या अगोदर मा. अश्विनी चव्हाण यांनी प्रमाद समितीच्या अध्यक्षांना मोबाईलवरून कॉल करून एका विद्यार्थ्यांच्या कॉपी केस बदल समिती सदस्यांबरोबर चर्चा करायची आहे. मी अर्धा तासात विद्यापीठात आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेवू असे कळविले असल्याचे संदर्भीय पत्रान्वये निदर्शनास आणले आहे.

त्यासंदर्भात कार्यालयीन टिपणी सादर केली असता, मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८ (२) च्या तरतूदीनुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने मान्यता दिलेली असून सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मा. डॉ. अंनी जॉन, अध्यक्ष, परीक्षा प्रमाद समिती व इतर सदस्य यांचे दि.२५/०२/२०१९ रोजीच्या पत्रावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेल्या शिफारशीवरून सत्यता पडताळणीसाठी खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात आली.

१.	प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील	अध्यक्ष
२.	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
३.	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
४.	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
५.	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या

राष्ट्रगीतानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद